

**महाराष्ट्र विधानसभा**  
दिवसाच्या कामकाजाचा क्रम  
बुधवार, दिनांक ११ मार्च, २०२०  
( सकाळी ११.०० वाजता )

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

- (१) उप मुख्यमंत्री तथा नियोजन मंत्री : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील नियम ८ अन्वये **नियोजन विभागाचा** सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास मंडळनिहाय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे (अविभाज्य भागासह) विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतील.
- (२) उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा मंत्री : (क) विदर्भ विकास महामंडळ मर्यादित, नागपूर यांचा सन २०१८-२०१९ या वर्षाचा अठेचाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ मर्यादित, नागपूर यांचा सन २०१६-२०१७, २०१७-२०१८ व २०१८-२०१९ या वर्षाचे अनुक्रमे त्रेचाळीसावा, चव्वेचाळीसावा आणि पंचेचाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ग) विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील नियम ८ अन्वये **मराठी भाषा विभागाचा** सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास मंडळनिहाय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे (अविभाज्य भागासह) विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतील.
- (३) ग्रामविकास मंत्री : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील नियम ८

अन्वये **ग्रामविकास विभागाचा** सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास मंडळनिहाय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे (अविभाज्य भागासह) विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतील.

- (४) **नगरविकास मंत्री** : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील नियम ८ अन्वये **नगरविकास विभागाचा** सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास मंडळनिहाय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे (अविभाज्य भागासह) विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतील.
- (५) **क्रीडा व युवक कल्याण मंत्री** : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील नियम ८ अन्वये **शिक्षण व क्रीडा विभागाचा** सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास मंडळनिहाय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे (अविभाज्य भागासह) विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतील.
- (६) **परिवहन मंत्री** : कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित यांचा सन २०१८-२०१९ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (७) **मृद व जलसंधारण मंत्री** : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील नियम ८ अन्वये **मृद व जलसंधारण विभागाचा** सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास मंडळनिहाय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे (अविभाज्य भागासह) विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतील.
- (८) **सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री** : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील नियम ८ अन्वये **सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा** सन २०१८-२०१९ या आर्थिक

वर्षातील वैधानिक विकास मंडळनिहाय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे (अविभाज्य भागासह) विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतील.

- (९) पर्यावरण मंत्री : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील नियम ८ अन्वये पर्यावरण विभागाचा सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास मंडळनिहाय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे (अविभाज्य भागासह) विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतील.

तीन : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम ९७ अन्वये).

चार : औचित्याचे मुद्दे.

पाच : लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(गुरुवार, दिनांक ०५ मार्च, २०२० रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या लक्षवेधी सूचना क्रमांक १ ते ५)

- (१) डॉ. राहुल पाटील, श्री. मंगेश कुडाळकर, डॉ. बालाजी किणीकर, सर्वश्री. विश्वनाथ भोईर, ज्ञानराज चौगुले, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे सार्वजनिक आरोग्य मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"राज्यात एक्युट इन्सेफलायटिस सिंड्रोम (ईईएस) या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण सन २०१६ ते २०१८ या तीन वर्षांच्या तुलनेत सन २०१९ या वर्षा अखेरपर्यंत दुप्पटीने वाढलेले असणे, या आजारात मेंदूत तीव्र स्वरूपाच्या तापाची लक्षणे आढळणे, या आजारावरती उपचार करण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी विविध संस्थांकडून मिळणारे अनुदान पूर्णपणे वापरण्यात न येणे, परिणामी उपचार पध्दतीत असलेल्या विसंगतीमुळे आतापर्यंत २०० पेक्षा जास्त रुग्णांचा झालेला मृत्यू, या आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडून होणाऱ्या हलगर्जीपणामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकात वाढत असलेली असुरक्षिततेची भावना, या आजारावर तात्काळ औषधोपचार होण्यासाठी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

- (२) अॅड. आशिष शेलार, अॅड. पराग अळवणी, सर्वश्री. प्रशांत ठाकूर, संजय केळकर, श्रीमती मनिषा चौधरी, सर्वश्री. किसन कथोरे, अमित साटम, कॅप्टन आर. तमिल सेल्वन, सर्वश्री. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, अॅड. राहुल

नार्वेकर, सर्वश्री. अतुल भातखळकर, सुनिल प्रभू, अॅड. राहुल कुल, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे गृह मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"राज्यात बालकांवरील लैंगिक अत्याचारांबाबत १७०० ध्वनिचित्रफिती (चाइल्ड पोर्नोग्राफी) आढळून आल्याची धक्कादायक माहिती माहे फेब्रुवारीच्या २०२० च्या पहिल्या आठवड्यात वा त्या सुमारास उघडकीस येणे, त्यात मुंबईतील ६०० प्रकरणांचा समावेश असणे, दोन महिन्यापूर्वी ही सर्व प्रकरणे तपासासाठी एनसीआरबीकडून महाराष्ट्र सायबर विभागाकडे देण्यात आली असणे, सायबर विभागाद्वारे ऑपरेशन ब्लॅकफेस या मोहीमेद्वारे ध्वनीचित्रफिती तयार करणाऱ्या किंवा प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध करणाऱ्यांचा शोध लावला जात असणे, तसेच मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईसह राज्यभरात गुन्हे नोंदविण्यास माहे जानेवारी २०२० च्या शेवटच्या आठवड्यात झालेली सुरुवात, पुणे, रायगड, नाशिक, लातूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, परभणी, बीड, भंडारा, नंदूरबार, चंद्रपूर येथे एकुण २४ गुन्हे नोंदविण्यात येणे, माहे फेब्रुवारी २०२० च्या पहिल्या आठवड्यात नवी मुंबई व बेलापूर येथील दोन जणांवर माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७ बी अन्वये गुन्हा नोंदवणे, राज्य महिला बाल आयोगाशी निगडित स्वयंसेवी संस्थामार्फत मुलांचा अश्लील चित्रीकरणासाठी वापर करण्याविरोधात जनजागृती करण्याबाबत तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही, उपाययोजना व प्रतिक्रिया."

(३) सर्वश्री. विकास ठाकरे, बळवंत वानखेडे, श्रीमती प्रतिभा धानोरकर, सर्वश्री. राजु पारवे, सुभाष धोटे, अमिन पटेल, श्रीमती सुलभा खोडके, कु. प्रणिती शिंदे, सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, कुणाल पाटील, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे सार्वजनिक आरोग्य मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"नागपूर शहरातील रामदासपेठ भागामध्ये भागीदारी तत्वावर "मेडीट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स हॉस्पिटल" सुरु करण्यात येणे, यामध्ये प्रमुख संचालक म्हणून डॉ. समीर नारायणराव पालतेकर व श्री. गणेश चक्कावार (C.A.) यांची भागीदारी असणे, श्री. गणेश चक्कावार यांना डॉ. पालतेकर यांनी गैरव्यवहार केल्याचा संशय निर्माण होणे, त्यांनी हॉस्पिटल मधील हिशोबांची तपासणी करणे, यामध्ये प्रमुख संचालक डॉ. समीर पालतेकर यांनी हिशोबामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास येणे, त्यात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत अनेक रुग्णांच्या रक्कमेमध्ये गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले असणे, याबाबत श्री. चक्कावार यांनी पोलीस स्टेशन, सिताबर्डी, नागपूर येथे केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने डॉ. पालतेकर यांचे भा.दं.वि. ४२० सह ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-बी, ३४ अंतर्गत गुन्हे सुध्दा दाखल करण्यात आले असणे, परंतु शासनाने महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत केलेल्या गैरव्यवहारामध्ये यादीतून नाव का काढण्यात येऊ नये या नोटीसी व्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही केलेली नसणे, त्यामुळे शासनाप्रती नागरिकांमध्ये निर्माण झालेले संशयाचे वातावरण, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (४) सर्वश्री किशोर पाटील, नितीन पवार, हिरामण खोसकर, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे शालेय शिक्षण मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"जळगाव जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. श्री.देविदास महाजन हे या पदावर कार्यरत असतांना दिनांक १३.८.२०१५ ते दिनांक ३१ .५. २०१९ रोजी या कालावधीत १. पी.के. विद्यालय, पाचोरा २. नविन आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा, ३. जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, अंमळनेर, ४. सिंधी हायस्कूल, जळगाव, ५. श्री साई समर्थ मा.वि.पथराड, ६. मा.वि.हातले, ता. चाळीसगांव, ७. मा.वि. मुंदखेडे, ता.चाळीसगाव या व अन्य शाळेच्या संस्थांनी चुकीच्या पध्दतीने सन २०१५-१६ च्या संचमान्यतेतील प्रस्तावित पदे मंजूर पदात टाकून नविन संच मान्यता प्राप्त करण्यात आल्याचे निदर्शनास येणे, याकरिता शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची स्वाक्षरी स्कॅन करून प्रस्ताव शालार्थसाठी मा.शिक्षण उपसंचालक ,नाशिक विभाग, नाशिक येथे पाठविण्यात येणे, तसेच अशाच पध्दतीने बनावट सहया व खोटे आवक-जावक क्रमांक असलेली प्रकरणे दाखल करण्यात येणे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी मा. शिक्षण उपसंचालक, नाशिक यांना दिनांक ५.११.२०१९ च्या सुमारास विनंती करण्यात आली असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा. शालेय शिक्षण मंत्री यांना दिनांक ७.१.२०२० रोजी व दिनांक १२.२.२०२० रोजी च्या सुमारास दिलेले लेखी निवेदन, परंतु अद्यापपर्यंत या संदर्भात कोणतीच कारवाई न होणे, परिणामी सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेले असंतोषाचे वातावरण, याबाबत शासनाने तातडीने चौकशी करून संबंधित शासकीय अधिकारी व शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कारवाई, प्रतिक्रिया व भूमिका."

- (५) अॅड. अशोक पवार, सर्वश्री. सुनिल टिंगरे, दिलीप मोहिते-पाटील, सुनिल शेळके, चेतन तुपे, निलेश लंके, अॅड. राहुल कुल, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे नगरविकास मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"ता .हवेली जि. पुणे येथील पुणे नगर रोडवरील पुणे शहरानजिक झपाटयाने नागरीकरण होत असलेले वाघोली गावामध्ये वाहतुक, अपुरा पाणीपुरवठा, सांडपाणी-जल:निसारण, घनकचरा विल्हेवाट यांसारख्या समस्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावणे, वाघोलीतून जाणारी पुणे-नगर प्ररामा-५ (राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ) या रस्त्याचे रुंदीकरण न होणे तसेच पर्यायी मार्ग विकसीत न झाल्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होणे, ट्राफीक मध्ये वाहनांना तासूनतास थांबावे लागणे पुणे-शिरूर अंतर हे एक तासाचे असून सुध्दा हे अंतर कापायला अडीच तासांपेक्षा जास्त वेळ लागणे, या समस्यांवर संबंधित विभागांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे दिनांक ०९/१२/२०१९ रोजी पार पडणे, पुणे-नगर हा रस्ता विदर्भ, मराठवाडयासाठी जोडणारा प्रमुख महामार्ग असणे, वाघोली गाव पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत येणे परंतू (PMRDA) कडून सदरच्या कामांसाठी ठोस

उपाययोजना न होणे, वाहतुक समस्या सोडविण्यासाठी पुणे-नगर रस्ता प्ररामा-५ (राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ) या रस्त्याचे रुंदीकरणाला गती देणे, तसेच या रस्त्याला वाघोली मर्यादित पर्यायी रस्ते विकसित करणे, मेट्रोच्या कामास मंजूरी देण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन, अपुरा पाणीपुरवठ्यावर ठोस उपाययोजना होणेबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

**सहा :** उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांचा म.वि.स. नियम ५७ अन्वये प्रस्ताव :-

"अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेच्या संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमांतील नियम २४६ (१) मधील सात दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती महाराष्ट्र विधानसभा नियमांतील नियम ५७ अन्वये स्थगित करण्यात यावी."

**सात :** सन २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा (पहिला दिवस)

(गुरुवार, दिनांक ५ मार्च, २०२० रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

**आठ :** सर्वश्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत (दादा) पाटील, सुधीर मुनगंटीवार, अॅड.आशिष शेलार, श्री.राजेंद्र पाटणी, डॉ.संजय कुटे, सर्वश्री राम कदम, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक, अॅड.आकाश फुंडकर, सर्वश्री हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, श्रीमती देवयानी फरांदे, सर्वश्री संजय केळकर, अतुल भातखळकर, सुनील राणे, श्रीमती मनिषा चौधरी, श्री.योगेश सागर, डॉ. भारती लव्हेकर, अॅड.पराग अळवणी, श्री.अमित साटम, अॅड.राहुल नार्वेकर, अॅड. राहुल कुल, श्री. संभाजी पाटील-निलंगेकर, डॉ.राहुल आहेर, सर्वश्री सिध्दार्थ शिरोळे, संतोष दानवे, राणा जगजितसिंग पाटील, अभिमन्यु पवार, रणधीर सावरकर, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, बबनराव लोणीकर, गिरीष महाजन, नितेश राणे, जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंह भोसले, बबनराव पाचपुते, सुरेश भोळे, रविंद्र चव्हाण, श्रीमती मंदा म्हात्रे, श्री.अतुल सावे, श्रीमती मोनिका राजळे, श्री.समीर कुणावार, डॉ.पंकज भोयर, श्री हरिष पिंपळे, कॅप्टन आर. तमिल सेल्वन, सर्वश्री विजयकुमार गावित, संजय सावकारे, श्रीमती श्वेता महाले, सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, श्री.राम सातपुते, श्रीमती नमिता मुंदडा, डॉ.सुरेश खाडे, श्री.कालिदास कोळंबकर, श्रीमती माधुरी मिसाळ, श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा.डॉ.अशोक उईके वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :

“भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांचा अपरिमित छळ होणे, त्याचाच परिणाम म्हणून अनेक हिंदू, बौध्द, जैन, शीख, ख्रिश्चन इत्यादी नागरिक आश्रय घेण्यासाठी भारतामध्ये येणे, या छळ झालेल्या नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी भारतीय संसदेने सुधारीत नागरिकत्व सुधारणा कायदा संमत करणे, नागरिकत्व हा केंद्रसुचीतील विषय असल्याने त्याबाबत कायदा करण्याचा पूर्ण अधिकार संसदेस असणे, संसदेने केलेला कायदा संपूर्ण भारतभर म्हणजेच महाराष्ट्रातही लागू असणे, हा कायदा नागरिकत्व काढून घेणारा नसून नागरिकत्व देणारा असणे, या कायद्यामुळे अल्पसंख्याक समुदायाचे कोणतेही

अधिकार हिरावून घेतले जाणार नसणे, तरीदेखील काही देशविघातक शक्ती या कायद्याबाबत संभ्रम पसरविण्यात अग्रेसर असणे, या कायद्याबाबत अफवा पसरविणाऱ्या अनेक खोट्या चित्रफिती, संदेश, समाज माध्यमांमध्ये फिरत असणे, अफवांचे पीक जोरात असल्याने भारतीय समाज मनामध्ये दुही पाडण्याची जी बाब पाकिस्तानलाही जमली नाही ती बाब काही देशविघातक शक्तींनी घडवून आणणे, या अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कायद्यातील कलमाप्रमाणे कारवाई करण्याची आवश्यकता असणे, राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) बाबत तर कोणतीही चर्चा झालेली नसल्याने व त्याची अंमलबजावणी आसामव्यतिरिक्त इतरत्र होणार नसल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केलेले असतानासुद्धा त्याविरुद्धही हेतूपूर्वक अपप्रचार करण्यात येणे, या अपप्रचाराला आळा घालून नागरिकत्व कायद्याविषयी सकारात्मक संदेश सर्वदूर जाणे आवश्यक असणे, त्यादृष्टीने पाकिस्तान, बांग्लादेश व अफगाणिस्तान मधील धार्मिक अल्पसंख्याक असणाऱ्या व प्रचंड छळ झालेल्या आश्रितांना नागरिकत्व देण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाने त्वरित सुधारीत नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देणारा ठराव करण्याची आवश्यकता असणे, नॅशनल पॉप्युलेशन रजिष्टर (NPR) चे काम लवकरात लवकर राज्यामध्ये सुरु होऊन ते पूर्णत्वास जाणे गरजेचे असणे, भारतीय समाज मनामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये काही समुदायामध्ये पसरलेल्या अफवा दूर करून संशयाचे धुके कमी करण्यासाठी तातडीने विधिमंडळात चर्चा होण्याची आवश्यकता, परंतु याबाबतीत शासनाकडून पुढाकार न घेतल्याने महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष पसरला असणे, याबाबत शासनाची प्रतिक्रिया व करावयाची कार्यवाही.”

विधान भवन,  
मुंबई.  
दिनांक : ९ मार्च, २०२०

राजेन्द्र भागवत,  
सचिव (कार्यभार),  
महाराष्ट्र विधानसभा